

सेवानिवृत्त शासकीय कार्मचारी व अन्य संस्थांमधील सेवानिवृत्त कार्मचारी यांची माहिती संकलित करण्याचाली आहे ॥  
सांखिकी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांमा सहकारी सेवानिवृत्त

## महाराष्ट्र शासन

### विभाग विभाग

परिपत्रक क्रमांक: सेनिवे - १००१/५१/सेवा-४  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, तिनांक: ७जून २००९.

### परिपत्रक

राज्यातील निवृत्तिवेतनधारकांची एकूण संख्या आणि त्यांना प्रदान करण्यात येणाऱ्या निवृत्तिवेतनविषयक लाभांवरील खाचं यांची अचूक सांखिकी स्वरूपाची संकलित माहिती राज्य शासनाकडे उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक ठरले आहे. यादृच्छिने या विभागाने सेवानिवृत्त राज्य शासकीय कर्मचारी व ज्यांना राज्य शासनाची योजना लागू आहे अशा मान्यताप्राप्त व अनुदानित संस्था यामधील निवृत्तिवेतनधारक/कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांची संख्यात्मक माहिती विहित प्रपत्रात संकलित करण्याच्या सूचना अर्थ व सांखिकी संचालनालयास दिलेल्या आहेत. त्यानुसार आवश्यक ती माहिती संकलित करण्याचे काम अर्थ व सांखिकी संचालनालयाने त्याच्या जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांकडे सोपविलेले आहे.

२. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, राज्यातील सर्व शासकीय विभाग/कार्यालये, तसेच ज्यांना राज्य शासनाची निवृत्तिवेतनाची योजना लागू आहे, आशा सर्व मान्यताप्राप्त व अनुदानित संस्था यांना या परिपत्रकाब्बारे अशा सूचना देण्यात येत आहेत की, त्यांनी निवृत्तिवेतन/कुटुंब निवृत्तिवेतनधारकांबत्तची संपूर्ण माहिती अर्थ व सांखिकी संचालनालयास प्राप्ताऱ्याने उपलब्ध करून दिलावी. सदरहू माहिती राज्य शासनास धोणात्मक निर्णय घेण्याच्यादृच्छिने सहाय्यभूत व महत्वपूर्ण ठरणार असल्यामुळे सर्व विभाग/कार्यालय प्रमुखांनी कोणतीही दिरंगाई न करता उपरोक्तिखित माहिती पुरविणे बंधनकारक आहे. प्रस्तुत माहिती विहित कात्तावधीत न पुरविली गेल्यास याबाबतीत संबंधित विभाग/कार्यालय प्रमुखांना जबाबदार ठरविण्यात येईल.

३. कार्यालय/विभाग प्रमुखांनी हे आदेश त्याच्या अधिपत्त्याखालील सर्व कायांलयांच्या त्वरित निर्दर्शनास आणावोत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वासन्त वा. चौधरी,  
शासनाचे उप सचिव.

प्रति:

महालेखापाल-१ (लेखा व अनुष्ठानकारी), महाराष्ट्र, मुंबई,  
महालेखापाल-२ (लेखा व अनुष्ठानकारी), महाराष्ट्र, नागपूर,  
महालेखापाल-३ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई,  
महालेखापाल-४ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर,  
राज्यालय, लेखा व कोषापारे, मुंबई,  
अधिकाऱ्य व सेवा जिकारी, मुंबई,  
नियारी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,  
ग्रामांतरायातील सर्व विभाग,  
राज्यालय, नगरपालिका प्रशासन संचालनालय, मुंबई,  
नियांड नरसी, कार्यालय रोड-३.